

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात
मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
क्षेत्रविकास कार्यक्रम कार्यान्वित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग,
शासन पुरकपत्रक, क्रमांक: ग्राक्षेवि २०१५/प्र.क्र.६/कार्या-९
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक - ९ मार्च, २०१६

वाचा:- १) शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र.अविवि-२०१०/
प्र.क्र.३१/१०/का-७, दि.१४/०५/२०१३
२) शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र.ग्राक्षेवि २०१४/प्र.क्र.५१/
कार्या-७, दि.२१/०६/२०१४
३) शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र.ग्राक्षेवि २०१५/प्र.क्र.७७/
कार्या-९, दि.२२/०९/२०१५

प्रस्तावना :

राज्यातील जो ग्रामीण भाग अल्पसंख्याक बहुल आहे अशा ग्रामीण भागात मुलभूत/पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय संदर्भाधिन शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे व संदर्भ क्र.३ मधील शासन निर्णयाद्वारे सदर योजना राबविण्याबाबत कार्यपध्दती सन २०१५-१६ वर्षापासून पुढे ठरवून देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये खासदार व आमदारांच्याकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी कोणतीही कार्यपध्दती ठरवून देण्यात आलेली नाही. स्थानिक पातळीवरील समस्या निवारणाची आणि विकासात्मक कामे निवडतांना खासदार व आमदार यांनी सूचविलेल्या विकास कामांना प्राधान्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन स्तरावर खासदार व आमदार यांचेकडून अल्पसंख्याक बहुल भागात या योजनेतर्गत पायाभूत सुविधेसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत खूप संख्येने प्रस्ताव प्राप्त होतात. सदर प्रस्तावावर थेट शासनस्तरावर कार्यवाही करणे शक्य होत नाही अशा प्रस्तावावर कार्यवाही करण्याबाबतची कार्यपध्दती ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन पुरक पत्रक :-

त्यानुसार उपरोल्लेखित दि.२२/९/२०१५ च्या शासन निर्णयातील, “योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा व कार्यपध्दती” या शिर्षाखाली परिच्छेद (क) (iii) च्या पुढे खाली नमूद परिच्छेद दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे :-

iv) काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसे की, नैसर्गिक आपत्ती, सांप्रदायिक तणाव, खासदार व आमदार यांच्याकडून त्यांच्या मतदार संघामध्ये राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीमध्ये विकासकामासाठी अनुदानाची मागणी झाल्यास त्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

अ) खासदार व आमदार यांच्याकडून शासनाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव तत्त्वतः मान्यतेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येतील. तसेच या योजनेतर्गत जिल्हाधिकारी यांना थेट प्राप्त झालेले प्रस्ताव त्यांनी तपासणी करून तत्त्वतः मान्यतेकरीता शासन मान्यतेसाठी सादर करावेत.

- ब) खासदार व आमदारांचे शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावांना तत्वतः मान्यतेकरीता ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाची प्रत आवश्यक असणार नाही. तसेच शासनस्तरावरून तत्वतः मान्यता दिलेल्या प्रस्तावांना दिनांक २२.९.२०१५ च्या शासन निर्णयाच्या कार्यपद्धतीतील अ (२) व अ (३) मधील ग्रामपंचायतीची कमाल मर्यादा आणि (ड) मधील वेळापत्रक लागू राहणार नाही. तथापि, वर नमूद शासन निर्णयाद्वारे विहित केलेली सर्व कागदपत्रे व इतर अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहिल. तसेच संबंधीत विकास कामे इतर योजनेतून यापूर्वी घेण्यात आलेली नाहीत असे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे बंधनकारक राहिल.
- क) जिल्हाधिकारी यांचेकडे ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी प्रथमतः शासनाकडे तत्वतः मान्यतेकरीता पाठवतील.
- ड) शासन तत्वतः मान्यता देतांना प्रस्तावाच्या अनुषंगाने लागणारा निधी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरीत करेल.
- इ) केवळ शासनाकडून तत्वतः मान्यता मिळालेल्या प्रस्तावांनाच जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीस अनुषंगाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची कार्यवाही करावी.
- फ) सदर प्रस्तावात नमूद करण्यात आलेली पायाभूत सुविधेची कामे इतर योजनांतून करण्यात आलेली नाहीत याची शहानिशा व सदर कामाची आवश्यकता याबाबतची खातरजमा जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर व केवळ शासनाने तत्वतः मान्यता दिलेल्या प्रस्तावास निधी उपलब्धतेच्या मर्यादेत प्रशासकीय व वित्तीय मान्यतेची कार्यवाही करून पुढील आवश्यक कार्यवाही करावी.
- ग) जर ही कामे इतर योजनांतून करण्यात आली नसतील तर जिल्हाधिकारी अशा कामाचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाकडून प्राप्त करून घेतील व असे प्रस्ताव संदर्भाधिन दि. २२.९.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केल्याप्रमाणे कार्यवाही करतील.
- ह) जर एखादे काम दिनांक २२.९.२०१५ रोजीच्या शासन निर्णयातील निधीच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याच कामाकरीता रुपये २० लाखापर्यंतच्या कमाल मर्यादेच्या निधीकरीता पुढील वित्तीय वर्षात केवळ उर्वरीत निधी वितरणाकरीता अनुज्ञेय राहिल.

सदर शासन पूरकपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१६०३०९१७३८०२१९१४ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(अैनल अत्तार)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपालांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव
- ३) मा. मंत्री (अल्पसंख्यांक विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. मंत्री / मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
- ६) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
- ८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १०) सर्व विभागीय आयुक्त
- ११) सर्व जिल्हाधिकारी
- १२) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १३) सर्व मंत्रालयीन विभाग
- १४) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई
- १५) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (प्रसिध्दीसाठी)
- १६) निवडनस्ती